

**स्वर्गीय श्री. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक  
सार्वजनिक न्यास स्थापन करण्याबाबत.**

**महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग  
शासन निर्णय क्रमांक: स्मारक ३११४/मुमंस- १४०/प्र.क्र.३७५/२९  
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मुंबई-४०० ०३२  
दिनांक: २७ सप्टेंबर, २०१६**

**वाचा :**

- १) शासन निर्णय क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, स्मारक ३११४/मुमंस-१४०/प्र.क्र. ३७५, दि.४ डिसेंबर, २०१४.
- २) नगर विकास विभागाचे पत्र क्र.बीएमसी २५१६/प्र.क्र.७८/नवि-२१, दि.२२ जानेवारी, २०१६.

**प्रस्तावना :**

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबई येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी संदर्भाधीन दिनांक ४ डिसेंबर, २०१४ च्या शासन निर्णयान्वये स्मारकासाठी जागा निश्चित करणे, स्मारक उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देणे, स्मारक उभारणी व कालमर्यादा निश्चित करणे, स्मारकाच्या संबंधी कामाचे विविध विभागांना वाटप करणे याबाबी संदर्भात शिफारस करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्यासाठी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्तीप्रदान समिती गठीत करण्यात आली होती.

प्रस्तुत समितीने शासनास सादर केलेल्या अहवालामध्ये स्मारकासाठी शिवाजी पार्क, दादर येथील “महापौर बंगला” या जागेची शिफारस केली आहे. तसेच स्मारकासाठी शासकीय सार्वजनिक न्यास स्थापन करावा, अशी शिफारस केली होती. त्यानुसार सार्वजनिक न्यास व संस्था स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय:**

स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्या संदर्भात गठीत करण्यात आलेल्या शक्तीप्रदान समितीने निवड केलेल्या शिवाजी पार्क, दादर येथील “महापौर बंगल्याच्या जागेवर” स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यास तसेच त्या प्रयोजनार्थ खालीलप्रमाणे प्रथम विश्वस्त मंडळ (Board of Governors/Trustees) असलेला शासकीय सार्वजनिक न्यास व संस्था स्थापन करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे:-

| अ.क्र. | नाव/पदनाम                                 | न्यासावरील पद |
|--------|---|---------------|
| १      | श्री.उद्धव ठाकरे                          | अध्यक्ष       |
| २      | श्री.सुभाष राजाराम देसाई                  | सदस्य सचिव    |
| ३      | श्रीमती पूनम महाजन                        | सदस्य         |
| ४      | श्री.आदित्य ठाकरे                         | सदस्य         |
| ५      | श्री शशीकांत श्रीरंग प्रभु                | सदस्य         |
| ६      | मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन               | पदसिद्ध सदस्य |
| ७      | सचिव (नगर विकास विभाग) (नवि-२)            | पदसिद्ध सदस्य |
| ८      | प्रधान सचिव (विधि व न्याय विभाग)          | पदसिद्ध सदस्य |
| ९      | आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका           | पदसिद्ध सदस्य |
| १०     | रिक्त (सर्वसाधारण सदस्यांमधून निवडावयाचे) | सदस्य         |
| ११     | रिक्त (आजीव सदस्यांमधून निवडावयाचे)       | सदस्य         |

उक्त विश्वस्तापैकी अ.क्र.१० व ११ येथील सदस्य वगळता उर्वरीत सर्वांची नियुक्ती कायम स्वरूपी राहिल. तसेच अ.क्र.१० व ११ येथील सदस्यांची मुदत ५ वर्ष कालावधीकरीता राहिल.

२. सदर सार्वजनिक न्यासाचा व संस्थेचा नोंदणी अर्ज धर्मदाय आयुक्त यांचेकडे दाखल करण्यास श्री. सुभाष राजाराम देसाई, मा.मंत्री (उद्योग) यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

३. श्री. सुभाष राजाराम देसाई, मा. मंत्री, (उद्योग) यांनी “बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक” या नावाने सार्वजनिक न्यासाची मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, १९५० व संस्थेची सहकारी संस्था नोंदणी अधिनियम, १९६० अन्वये नोंदणी संदर्भात पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी.

४. उपरोक्त सार्वजनिक न्यासाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले सार्वजनिक न्यासाचे विधानपत्र (Memorandum of Association) आणि नियम व विनियम (Rules and Regulations) यांच्या प्रती सदस्य सचिव यांचेकडे स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिल्या जातील. सार्वजनिक न्यासाच्या नोंदणीनंतर त्याकरीता नियुक्त करण्यात आलेल्या विश्वस्त मंडळाने न्यासाच्या विधानपत्र (Memorandum of Association) आणि नियम व विनियम (Rules and Regulations) यातील तरतूदीस अनुसरून न्यासाचे कामकाज करावे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०९२७१७१६०२७८०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( रा.मा.जाधव)

उप सचिव

प्रति,

- १.मा.राज्यपाल यांचे सचिव,राजभवन,मलबार हिल,मुंबई,
- २.मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,मंत्रालय,मुंबई,
- ३.मा.मंत्री (उद्योग),मंत्रालय,मुंबई,
- ४.मा.मुख्य सचिव,महाराष्ट्र राज्य,मुंबई,
- ५.अपर मुख्य सचिव (र. व का.),सामान्य प्रशासन विभाग,मंत्रालय,मुंबई,
- ६.आयुक्त,बृहन्मुंबई महानगरपालिका,मुंबई,
- ७.प्रधान सचिव (नवि-१),नगर विकास विभाग, मंत्रालय,मुंबई,
- ८.सचिव (नवि-२),नगर विकास विभाग, मंत्रालय,मुंबई,
९. प्रधान सचिव (विधि व न्याय विभाग), मंत्रालय,मुंबई,
- १०.विभागीय आयुक्त,कोकण विभाग,कोकण भवन,नवी मुंबई,
- ११.पोलीस आयुक्त,बृहन्मुंबई,
- १२.उप सचिव,कार्यासन-२९,सामान्य प्रशासन विभाग,मंत्रालय,मुंबई,
- १३.न्यासावरील सर्व अशासकीय विश्वस्त (पत्राव्दारे)\*
- १४.निवडनस्ती/कार्यासन-२९